

BIL/SE/2025-26 21st July, 2025

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001

Scrip Code: 502355 (Equity) Scrip Code: 973556 (Debt)

Dear Sir/Madam,

National Stock Exchange of India Ltd

5th Floor, Exchange Plaza Bandra Kurla Complex Bandra (E), Mumbai 400 051

Trading Symbol: BALKRISIND

Sub: Newspaper Advertisement - Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing copy of newspaper advertisement published in the Newspaper of Business Standard and Lokmat on 19th July, 2025, towards intimation of fixation of record date i.e Thursday, 31st July, 2025 for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of 1st Interim Dividend on equity shares for the financial year 2025-26, if any, to be declared at the Board Meeting of the Company to be held on Saturday, the 26th July, 2025.

Thanking you,

Yours faithfully,
For Balkrishna Industries Limited

Vipul Shah Director & Company Secretary And Compliance officer DIN: 05199526

Encl: As Above



Balkrishna Industries limited CIN: L99999MH1961PLC012185

Regd. Office: - B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Chhatrapati Sambhajinagar - 431136, Maharashtra, India. Tel No. +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99 Website: www.bkt-tires.com E-mail: shares@bkt-tires.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has fixed Thursday, 31st July, 2025 as Record Date for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of 1st Interim Dividend on equity shares for the financial year 2025-26 to be declared, if any at the Board Meeting of the Company to be held or Saturday, the 26th July, 2025. The said 1st Interim Dividend shall be credited/ dispatched within 30 days from the date of declaration as per applicable provisions of Companies Act, 2013 to such Shareholders as or

The said notice may be accessed on the Company's website at www.bkttires.com and also on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Balkrishna Industries Limited

Place: Mumbai Director & Company Secretary DIN: 05199526 Date: 18th July, 2025

E-Auction Notice for Salvage Sale

Offers are invited for Fire Affected MS, SS, Aluminium, CS, GI, Copper Materials belonging to M/s Aurore Life Sciences Pvt Ltd, Survey No 180/2.180/3. Kazipally Village, Sangareddy District, Jinnaram Mandal 502110. Telangana. On as is where is basis

E-Auction for the same will be held on 31/7/2025 by E-Auctioneer Matex Technologies on their website http://www.matexnet.com

with all its defects.

For further details and participating in E-Auction please log on to website or call Mr. S. Narayanaswamy

Mob: 9849777236, Email: narayanaswamy@matexnet.com Mr. V Nagraj lyer

GM, Accounts – Aurore Life Sciences Pvt Ltd, Mob : 99080 18277, Email



GREENPLY INDUSTRIES LIMITED

Registered Office: 'Madgul Lounge', 6th Floor, 23 Chetla Central Road, Kolkata - 700 027

Sd/-

Vipul Shah

Phone: (033) 3051 5000, E-mail: Investors@greenply.com, Website: www.greenply.com, CIN: L20211WB1990PLC268743

(For the attention of the Equity Shareholder(s) of the Company) Notice of Mandatory transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Demat Account

Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") as amended from time to time, the Company is mandated to transfer all shares in respect of which dividends have not been paid or claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund ('IEPF'). In compliance of said rules, the Company has individually communicated to the concerned shareholder(s), at his/her/their latest available address as per the records of the Company/Registrar and Share Transfer Agents that their shares are liable to be transferred to IEPF under the said rules.

In accordance with the requirements as set out in the Rules and Amended Rules, the shares in respect of which dividend declared for the financial year 2017-18 and which has remained unclaimed for seven consecutive years will be transferred to IEPF Demat Account after 17.10.2025 as per the procedure stipulated in the Rules and subsequent notifications. The details of shares liable for transfer to IEPF Demat Account are made available at the Company's website - www.greenply.com/ investors. In case no valid claim is received by 17.10.2025, your equity shares will be transferred to the IEPF DEMAT Account.

The Shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of shares transferred to IEPF Authority Demat Account, unclaimed dividends and any future dividends if any, in respect of the shares transferred. On transfer of the dividend and the shares to IEPF Demat Account, the shareholders may claim the same by making an online application in web Form IEPF-5 available on the website of the Ministry of Corporate Affairs at www.mca.gov.in along with the fee as may be prescribed by the Central Government, from time to time. Further, for claiming the shares and dividend from the IEPF, the Shareholder has to send a copy of the online application duly signed by the shareholder along with all documents mentioned in Web Form IEPF - 5 to the Company's Nodal officer Mr. Kaushal Kumar Agarwal, 'Madgul Lounge', 6th Floor, 23 Chetla Central Road, Kolkata - 700 027, Ph. (033) 3051 5000, E-mail: kaushal.agarwal@greenply.com, for verification of your claim.

The concerned shareholder(s), holding shares in physical form, if any, and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by him/her/them for the purpose of conversion into demat form and subsequent transfer of shares to IEPF demat account as per IEPF Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in his/her/their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shareholders holding shares in demat form, transfer of shares to the demat account of IEPF Authority shall be effected through respective Depositories by way of corporate action. The shareholder(s) may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of such certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF, pursuant

In case of any queries on the above, or to understand the claim procedure, the concerned shareholder may refer the IEPF website i.e. https://www.iepf.gov.in or may contact Mr. Kaushal Kumar Agarwal, Nodal officer of the Company at the address and/or contact no, mentioned above

In case you are holding shares in physical form and your KYC details i.e. PAN linked with Aadhaar, Contact Details (postal address with PIN, Mobile Number and e-mail address), Bank Account Details (Bank Name and Branch, Bank Account Number, MICR, IFSC Code and cancelled cheque), choice of nomination and Specimen Signature are not yet registered, you are requested to submit relevant form viz. Form ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13 and SH-14 along with the required supporting documents, for registration or updating KYC details.

For Greenply Industries Limited Sd/-

Kaushal Kumar Agarwa

Place: Kolkata Dated: 18th July, 2025

Company Secretary & Vice President-Legal

KALYANI STEELS LIMITED

CIN: L27104MH1973PLC016350 Regd. Office: Mundhwa, Pune - 411 036, Maharashtra, India KALYANI Tel No.: +91-20-66215000 E-mail: investor@kalyanisteels.com Website: www.kalyanisteels.com

INTIMATION REGARDING 52ND ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE

Notice is hereby given that the 52nd Annual General Meeting ('AGM') of the members of the Company will be held on Friday, August 22, 2025 at 11:00 a.m. (I.S.T.) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'), without presence of members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business(es) as set out in the Notice convening the AGM. In connection of the same, kindly note as follows:

1. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2024-25:

- a. will be sent to all Shareholders by e-mail, whose e-mail addresses are registered with M/s. MUFG Intime India Private Limited, Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company / Depository Participant(s); and
- b. will be uploaded on the website of the Company at www.kalyanisteels.com, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com

2. Manner of registering / updating e-mail addresses:

- a. Shareholders holding shares in physical form are requested to register / update the required details in the manner as mentioned in Point No. 5 below with the RTA of the Company.
- b. Shareholders holding shares in dematerialized form ('DEMAT') are requested to register or update their e-mail addresses and mobile number with their relevant Depository Participant(s).

3. Manner of casting vote(s) through e-voting:

- a. Shareholders will have an opportunity to cast their vote(s) remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting or through e-voting system during the AGM;
- b. The detailed instructions for remote e-Voting by shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their e-mail addresses are provided in the Notice of

4. Record Date for dividend and payment thereof:

- a. The Board of Directors, in its meeting held on May 5, 2025, has recommended the Dividend of Rs.10/- per share on Equity Share of Rs.5/each (i.e. 200%). The Company has fixed Monday, August 11, 2025 as Record Date for determining entitlement of Shareholders to the Dividend for the financial year ended March 31, 2025.
- b. The dividend, if approved by the Shareholders at the AGM, will be paid on or before Tuesday, September 2, 2025.
- c. Payment of dividend shall be made through electronic mode to the Shareholders who have registered their bank account details with the Company's RTA.
- d. To avoid delay in receiving dividend. Shareholders are requested to update their KYC with their relevant Depository Participant(s) (where shares are held in DEMAT) and with Company's RTA (where shares are held in

5. Manner of registering e-mail address / bank account mandate :

For DEMAT holding	Shareholders are required to register / update the details in their demat account, as per the process advised by their relevant Depository Participant(s).
For Physical holding	Shareholders are required to register / update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with RTA of

them at M/s. MUFG Intime India Private Limited, Block

No.202, Akshay Complex, Near Ganesh Temple, off Dhole

Patil Road, Pune-411 001, Maharashtra. 6. Tax on dividend:

Shareholders may note that pursuant to the Income Tax Act, 1961 as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company after April 1, 2020 shall be taxable in the hands of Shareholders and therefore, the Company is required to deduct Tax at Source (TDS) at the time of making the payment of dividend to the Shareholders. To enable determination of appropriate TDS rates, Shareholders are requested to complete and / or update their residential status, PAN and category with their Depository Participant(s) or in case shares are held in physical form, with the Company or the RTA as mentioned in point 5 above.

This notice is issued for the information and benefit of all Shareholders of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI. For further information / clarification / assistance in respect of e-Voting and related matters, concerned shareholders are requested to contact the RTA of the Company and / or the Company at below mentioned addresses:

MUFG Intime India Private Limited Unit: Kalvani Steels Limited Block No 202 Akshay Complex Near Ganesh Temple, off Dhole Patil Road. Pune – 411 001. Maharashtra

Tel: +91-20-26160084 / 26161629

E-mail : pune@in.mpms.mufg.com

The Secretarial Department KALYANI STEELS LIMITED Mundhwa Pune - 411 036 Tel No.: +91-20-66215000 E-mail: investor@kalyanisteels.com

for KALYANI STEELS LIMTED

Place : Pune Mrs. Deepti R. Puranik Date: July 18, 2025



Infosys Limited

Corporate Identification Number (CIN): L85110KA1981PLC013115 Regd. Office: Electronics City, Hosur Road, Bengaluru - 560 100. Phone: +91 80 2852 0261, Fax: +91 80 2852 0362 investors@infosys.com, www.infosys.com

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER **REQUESTS OF PHYSICAL SHARES**

In accordance with SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, shareholders of Infosys Limited are hereby informed that a special window has been opened from July 07, 2025 to January 06, 2026, for re-lodgement of transfer deeds.

Shareholders are to note that this window is only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 for transfer of physical shares, and rejected/ returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise

Shareholders who wish to avail the opportunity are requested to contact our Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, at einward.ris@kfintech.com; Contact number: 1800-309-4001, Unit: Infosys Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500 032.

The Company's website, www.infosys.com, has been updated with the details regarding the opening of this special window and further updates if any, shall be uploaded therein.

For Infosys Limited

A.G.S. Manikantha Company Secretary Membership No. A21918



Bengaluru, India

July 18, 2025

आरईसी लिमिटेड | REC Limited

(भारत सरकार का महारत्न उद्यम) (A Maharatna Government of India Enterprise) Regd. Office: Core-4, SCOPE Complex, 7 Lodhi Road, New Delhi 110003 Corporate Office: Plot No. I-4, Sector-29 Gurugram - 122001 (Haryana) Tel: +91 124 4441300, | Website: www.recindia.nic.in

NOTICE FOR TRANSFER OF UNPAID DIVIDENDS/EQUITY SHARES TO IEPF AUTHORITY

Attention: Shareholders of REC Limited

Notice be and is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") and amendments made thereto, the dividends which remained unclaimed for seven years will be credited to the Investor Education and Protection Fund ("IEPF") and thereafter corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred to the IEPF.

Accordingly, individual communications have already been sent by REC Limited ("the Company") at the latest available addresses of the concerned shareholders, requesting them to claim dividend amounts which have remained unpaid/unclaimed consecutively for a period of seven years, as per the details mentioned below:-

Particulars	Date of declaration	Last date for claiming dividend	Timeline for transfer of unclaimed dividend amount and shares to IEPF Authority
Final dividend 2017-18	September 25, 2018	October 22, 2025	On or before November 22, 2025
Interim dividend 2018-19	February 28, 2019	April 1, 2026	On or before May 2, 2026

The details of such shareholders are also available on the website of the Company at https://recindia.nic.in/iepf-details. In view of the same, such shareholders are requested to claim their unclaimed/unpaid dividends amounts and accordingly forward the requisite documents to Registrar and Share Transfer Agent (R&TA) of the Company viz. Alankit Assignments Limited (Unit: REC Limited), 205-208, Anarkali Complex, Jhandewalan Extension, New Delhi - 110055, Tel. No.: 011-42541234 | 011-42541954, Email: virenders@alankit.com OR contact the Company at Tel. No.: 01242715476, Email: complianceofficer@recindia.com, to claim the unclaimed dividend amount(s).

In case, the requisite documents from the concerned shareholders are not received on or before October 22, 2025 (in case of Final Dividend for FY 2017-18) and April 1, 2026 (in case of Interim Dividend for FY 2018-19), the equity shares along with the unpaid dividend amounts, having completed seven years, shall be transferred to IEPF Authority. without any further notice. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and equity share(s) transferred to IEPF pursuant to the said Act and Rules. However, the unclaimed dividend amounts and corresponding shares transferred to the IEPF Authority including all benefit(s) accruing on such shares, if any, can be claimed back after following the procedure prescribed in the IEPF Rules. Further, shareholders holding equity shares in physical form are advised to update KYC and other requisite documents in the prescribed forms available on the website of the Company at "https://recindia.nic.in/forms".

> For REC Limited Sd/-

Place: Gurugram Date: July 19, 2025

(J. S. Amitabh) Executive Director & **Company Secretary**

Energizing and empowering India since 1969

Sify Infinit Spaces Limited

CIN: U74999TN2017PLC119607

Phone: +91 44 22540770, Fax: +91 44 22540771 Email: sify.secretarial@sifycorp.com, Web site: www.sifyinfinitspaces.com

Registered Office: 2nd Floor, TIDEL Park, 4 Rajiv Gandhi Salai, Taramani, Chennai - 600113

Extract of unaudited financial results for the quarter ended June 30, 2025

			Sta	ndalone		Consolidated			
		For	the Quarter en	ded	For the year ended	For the Quarter ended		For the year ended	
S.No.	Particulars	June 30, 2025 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)	June 30, 2025 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)
1	Total Income	40,554	37,556	34,621	145,428	40,554	37,556	34,621	145,428
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	2,074	4,298	4,018	18,031	1,960	4,293	4,018	18,026
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	2,074	4,298	4,018	18,031	1,960	4,293	4,018	18,026
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,477	1,749	3,301	12,641	1,363	1,744	3,301	12,636
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	1,464	1,746	3,305	12,618	1,350	1,741	3,305	12,613
6	Paid up Equity Share Capital	51,013	51,013	51,013	51,013	51,013	51,013	51,013	51,013
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	120,715	119,251	98,180	119,251	120,596	119,246	98,180	119,246
8	Securities Premium Account	3,824	3,824	3,766	3,824	3,824	3,824	3,766	3,824
9	Net worth	175,552	174,088	152,959	174,088	175,433	174,083	152,959	174,083
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	276,560	262,055	237,340	262,055	276,560	262,055	237,340	262,055
11	Outstanding Redeemable Preference Shares	5,000	5,000	5,000	5,000	5,000	5,000	5,000	5,000
12	Debt Equity Ratio (Times)	1.58	1.51	1.55	1.51	1.58	1.51	1.55	1.51
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each)								
	(for continuing and discontinued operations)								
	1. Basic:	1.16	1.38	2.61	2.45	1.07	1.38	2.61	2.45
	2. Diluted	1.14	1.38	2.52	2.41	1.05	1.38	2.52	2.41
14	Capital Redemption Reserve	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A
15	Debenture Redemption Reserve	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A
16	Debt Service Coverage Ratio (Times)	0.48	1.39	1.24	0.76	0.47	1.39	1.24	0.76
17	Interest Service Coverage Ratio (Times)	3.18	4.02	4.03	4.18	3.16	4.02	4.03	4.18

1) The above is an extract of the detailed format of quarterly financial result filed with BSE Limited under the Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarter ended financial results are available on the websites of the stock exchange i.e., www.bseindia.com and the company's website: www.sifyinfinitspaces.com

2) The applicable information required to be furnished under regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) regulations, 2015 has been submitted to the stock exchange i.e., BSE Limited and the same can be accessed at website of stock exchange i.e., www.bseindia.com and on the company's website: www.sifyinfinitspaces.com

3) Capital redemption reserve are not applicable for the company.

4) Net worth represents paid up equity share capital plus other equity 5) Debt equity ratio represents (Borrowings/Shareholders fund). Shareholders fund is Equity shares plus other equity and borrowings is total of current and non current portion of term loans and

6) Debt Service Coverage ratio represents earnings available for debt services (Net profit before taxes + Non cash operating expenses like depreciation and other amortizations + interest+ other adjustments like loss on sale of fixed assets etc. / Debt service (Interest, option premium & lease payments + Principal repayments).

7) Interest service coverage ratio: Interest service coverage ratio represents earnings available for interest servicing. (Net profit before taxes + Non-cash operating expenses like depreciation and amortizations + Finance costs + other adjustments like loss on sale of fixed assets) / finance cost.

For and on behalf of the Board of Directors of


C R Rao Whole-time Director DIN: 02624863 Chennai July 18, 2025













PONNI SUGARS (ERODE) LIMITED

CIN: L15422 TN 1996 PLC 037200

Read, Office: "Esvin House." 13. Rajiv Gandhi Salai (OMR). Perungudi, Chennai-600 096 Phone: 044-24961920, 24960156 Email: admin@ponnisugars.com Investor Grievance ID: investor@ponnisugars.com. Web: www.ponnisugars.com

ISO 9001/14001 CERTIFIED

Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June 2025 (₹inLakhs)

Particulars	Quarter ended 30.06.2025 (Unaudited)	Quarter ended 31.03.2025 (Audited)	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2025 (Audited)
Total Income from Operations	6372	9626	6039	37141
Net Profit /(Loss) for the period [before tax and exceptional items]	(805)	1072	93	2804
Net Profit /(Loss) for the period before tax [after exceptional items]	(314)	1072	93	2804
Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional items)	(268)	453	81	1928
Total Comprehensive Income for the period [Comprising profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3791	(3391)	3991	(1377)
Equity Share Capital	860	860	860	860
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year	ı	_	_	52353
Earnings Per Share (Face Value ₹10/- each) Basic: Diluted:	(3.12) (3.12)	5.27 5.27	0.94 0.94	22.42 22.42

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. Full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Company at www.ponnisugars.com and Stock Exchanges - BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). The same can be accessed by scanning the QR Code given below:



For Ponni Sugars (Erode) Limited N.Ramanathan Managing Director

Chennai 18-07-2025











epaper.lokmat.com | www.lokmat.com

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कोविड

काळातील टोलमाफीवर कॅगचे ताशेरे

२०२० रोजी सरकारने कोविड आटोक्यात

Aquaguard आता 2 वर्षांच्या फिल्टर लाइफ' सह

TATA ची पेशकश

7ANISHQ

उज्राळटा

पॉलिटेक्निकसाठी पहिल्या फेरीतच ४९ हजार प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मंबई : राज्याच्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीचा निष्कर्ष जाहीर केला आहे. पहिल्या फेरीतच ४९ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. यंदा एकूण ४०४ संस्था (पॉलिटेक्निक- ३८४, आर्किटेक्चर-२०) प्रवेशप्रक्रियेत सहभागी झाल्या असून, मागील वर्षी या संस्था ३९४ होत्या. एकूण प्रवेश क्षमता १ लाख २० हजार ५७४ इतकी आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत ७

हजाराहून अधिक आहे. राज्यातून ग्णवत्तायादीत यंदा १ लाख ४० हजार २८६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत, जी मागील वर्षाच्या तुलनेत १२ हजारांहून अधिक वाढ आहे.

पश्चिम रेल्वे

वॉटर कूलर्सची तरतूद करणे

सिनि. डीर्डर्ड/पी/बीसीटी. आमंत्रित करीत आहे

निविदा क्र.: ईएल - ८१-९१०-डब्ल्यूए-२४,

दे. १५.०७.२०२५. काम व स्थान: मुंबई मंडल

एसजी-३ स्टेशनांवर १३ वॉटर कूलर्सची तरतूद करणे. **कामाचा अदमासे खर्च :** ₹३२,९१,४१५.९०.

उघडण्याची तारीख व वेळ : ११.०८.२०२५ ला

आमच्या वेबसाईट www.ireps.gov.in ला

मध्य रेल्वे

बुली ई-निविदा सूचना क्र.१५.०७.२०२५ करिता

बीबी.एलडी.५८५.डब्ल्यू.८८३. काँट

गिर्दण्सटी गॅण्ट रोड आरएसएस यांच्यातील परळ

ॉण्ट रोड आणि कर्नाक ग्रॅण्ट रोड केबल प्रकल्पासाठी |

० केव्ही ईएचव्ही एक्सएलपीई केबल

भोएचई काम, मुंबई विभागात. **अंदाजित मूल्य:** र

०,०३,९८८.५२/- **बोली सुरक्षा रक्कम:** ,००,१००/- **निविदा प्रपत्राची किंमत:** रु. ०

र्णतेचा कालावधी: ६ महिने प्रस्तावाची वैधता

) दिवस १) **सदर निविदा सादर करण्याची अंतिम**

तारीख व वेळ: ०६.०८.२०२५ रोजी **सकाळी ११.००**

www.ireps.gov.in संकेतस्थळावर

हण्यासाठी भेट द्यावी. ३) वरील ई-निविदेमध्ये

नाहीत. असे प्रस्ताव न उघडता फेटाळले जातील. ४)

बोली सरक्षा रक्कम ही निविटा टस्तऐवजात टिलेल्या 📗

चनांनसार जमा करावी. ५) अधिक माहितीसाठी

वेतरण),मुंबई विभाग, मध्य रेल्वे, अन्नेक्स इमारत,

२रा मजला, मुंबई सीएसएमटी — ४००००१ दुरध्वनी

२२-२२६१२३५५. निविदेचे संपर्ण तपशील

www.ireps.gov.in या संकेतस्थळावर

विद्यत अभियंता (ओव्हरहेड वितरण), मंबर्ड

सीएसएमटी – ४००००१ यांच्या 'सूचना फलकावर'

रिनाक व विस्फोटक सामान के साथ

ाम करणेकरिता निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

दे. १९/०७/२०२५ रोजी पासून पाहण्यास उपलब्ध आहे.

सदर कामाची सविस्तर माहिती https://mahat

Tender ID: 2025_SMC_1202066_1

यात्रा करना दंडनीय अपराध है

वरि.डीईई (टीडी) बीबी 271

देखील उपलब्ध आहेत

जा.क्र./घ.क.व्य./६९६

र्कः वरिष्ठ विभागीय विद्यत अभियंता (ओव्हरहेड

घेण्यामाठी निविदाकारांनी केवळ

ाजेपर्यंतः निविदा **सकाळी ११.०० नंतर** उघडण्यात

ी: ₹ ६५,८००/- सादर करण्याची तारीख व

वरार - सुरत सेक्शन): एमईए गाईडलाईन्सन नएसजी-१ ते एनएसजी-५ आणि एसजी-१ ते

प्रवेशप्रक्रियेत वाढ

अभ्यासकमासाठी प्रवेशप्रक्रियेत उत्साहवर्धक वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गुणवत्तायादी, पर्याय अर्ज सादर आणि प्रवेश निश्चित करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल तांत्रिक शिक्षणाकडे वळत असल्याचे स्पष्ट

अर्जात करता येईल फेरबदल २२ ते २४ जुलैदरम्यान दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी संस्थेत जाऊन आवश्यक कागदपत्रे

राज्यातील पॉलिटेक्निक डिप्लोमा

१७ ते १९ जुलैदरम्यान पर्याय

मिळाली असून, त्यातील ३९ हजार २९६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीची जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे यंदा ४८ हजार ८३५ विद्यार्थ्यांनी नोंदवला. पहिल्या प्रवेश फेरीत ८९ प्रवेशासाठी संबंधित संस्थेत जाऊन देण्यात येत आहे. हजार ८३० विद्यार्थ्यांना जागा आपला प्रवेश निश्चित केला आहे.

मध्य रेल्वे

निविदा क.: BBC159COCATGKCE-२५-४

वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक,मध्य रेल्वे, मंबर्ड

नेविदा मागवित आहे: किंग्स सर्कल स्थानकाव

लॅटफॉर्म क्रमांक १ वरील ओएचई कॉलम क्रमांव

१०/४० आणि ओएचर्ड कॉलम क्रमांक १०/४१

कोटयातील केसीई -एस-१ या सामान्यतः लहान

आमंत्रित करण्यात येत आहे आणि कालावधी

स्टॉल युनिट: केसीई-एस-१ निविदा क्रमांक

नाव/श्रेणी : किंग्स सर्कल स्थानक, 'एसजी-२' श्रेणी

सामान्य श्रेणी महिला कोटा कराराचा कालावधी: ०

पनाः वरिष्ठं विभागीय वाणिज्य व्यवस्थापक केटरिंग

पुचना फक्त निविदा जाहिराती उद्देशासाठी आहे.

उपलब्ध आहेत. यासंबंधी कोणतेही पढील

गरिशिष्ट/शुद्धिपत्रक, कालवाढ, स्पष्टीकरण इत्यार्द

केवळ अधिकत संकेतस्थळावरच अपलोड केले

जातील. निवदाकारांनी स्वतःला अद्ययावत

ठेवण्यासाठी संकेतस्थळ नियमितपणे तपासावे. रेल्ट

प्रशासन संपर्ण काम किंवा त्यातील कोणताही भाग

वीकारण्याचा अथवा संपर्ण किंवा अंशतः निविद

गकाम्प्रयाचा कोपाताही काम्पा न देता पर्पा अधिकार

राखून ठेवत आहे. अटींसह सादर केलेल्या निविदा

परळपणे बाद करण्यात येतील.

सोलापर महानगरपालिका, सोलापुर

घनकचरा व्यवस्थापन विभाग)

प्रह्मादी शॉपिंग सेंटर, जना एम्प्लॉयमेंट चौक.

सोलापर-४१३००२

जाहीर निविदा नोटीस

स्त्यांवर यांत्रिकी स्वीपरद्वारे झाडलोट करणे व पाण्याच्या प्रेशरने रस्त्यांच्या फटपाथ व डीव्हाईडरवर फवारणीचे

नेविदेच्या सविस्तर अटी व शर्ती निविदा दस्तऐवजा

ज़नी श्रेणी 'सी') **स्थान:** प्लॅटफॉर्म क्रमांक १. ओएचर्ड

सीएटीजीकेसीई-२५-४ **स्थानकाचे**

एकाच कुटुंबातील चौघांचा सामूहिक

झाला असून, दोघांची प्रकृती दाखल केले आहे.

देशभरात मोफत रेशनचे लाभार्थी चार वर्षांत १.१७ कोटीने वाढले

epaper.lokmat.com | www.lokmat.com

संमिश्र 🔿 लोकमत

अन्न व पुरवठा मंत्रालयाची माहिती; 'टॉप-थ्री'मध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांत नि:शुल्क रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी १७ लाख १४ हजारांनी वाढली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये लाभार्थ्यांमध्ये मोठी वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२३ मध्ये गरीब ते अतिगरीब कुटुंबांना मोफत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) जाहीर केली होती. यावेळी ८० कोटी लोकांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. या लाभार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्रायमरी हाउसहोल्डच्या (पीएचएच) सर्व लाभार्थ्यांना पीएमजीकेएवायमध्ये सामावून घेण्यात आले आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगार, मर्यादित किंवा अनियमित मासिक उत्पन्न असलेली कुटुंबे, स्वत:चे नसलेले, निराधार व्यक्तींना पीएमजीकेएवायअंतर्गत पाच किलो धान्य नि:शुल्क

मध्य रेल्वे

खुली ई-निविदा सूचना क्र. 16.07.2025 करिता

सीआर-डीआरएम(डब्ल्यू)बीबी-2025-19 १.कामाचे नाव - सीएसएमटी-केवायए

ानकांवरच्या फलाटांचे १५ डब्यांच्या ईएमयू

२**. कामाचे नाव -** विक्रोळी, कळवा, मंब्रा, दिवा

कामाचे नाव - दक्षिण-पूर्व विभागात केवायएन-

किंवा गरांना रस्ता ओलांडण्यासाठी एडीईएन एन

लएनएल येथे भयारी मार्गांची व्यवस्था करणे.

(७१६७०० **समापन अवधी** - १२ महिने **।**) वरील

निविदांची बंद तारीख व वेळ: अ.क्र. १. २ आणि ३

प्ताठी ०५.०८.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत

अ.क्र. ४ आणि ५ साठी ०६.०८.२०२५ रोजी सकाळी

११.०० नंतर उघडण्यात येतील. ॥) संभाव्य

निविदादारांना विनंती करण्यात येते की, निविदांचे

तपशील व दुरुस्ती (जर काही असतील) यासाठी

www.ireps.gov.in या संकेतस्थळाला भेट

द्यावी. 💵) वरील ई-निविदांमध्ये निविदाकार फक्त

रेक्टॉनिक पद्धतीने सहभाग होऊ शकतील ई-

विदेविरुद्ध सादर केलेले हस्तलिखित प्रस्ताव

सादर केल्यास ते न उघडता किंवा न विचारात घेता

फेटाळले जातील. IV) बोली सरक्षा ही ई-भरणा

ोटवेद्वारे रोख रकमेच्या स्वरुपात भरावी किंवा

भारतातील अनुसूचित व्यावसायिक बँकेच्या बँक

हमीपत्राच्या स्वरुपात किंवा निविदा दस्तावेजांमध्ये

नमुद केल्याप्रमाणे सादर करावी. 🗸) अधिक

हितीसाठी संपर्क साधावा: विभागीय रेल्वे

व्यवस्थापक (कार्य) कार्यालय, मध्य रेल्वे, फोन:

022-E/9X44323 VI) ही निविदा मार्वजनिक खरेदी धोरण आदेश २०१७ दिनांक १६-०९-२०१७

ार सुसंगत आहे, निविदांचे संपूर्ण तपशील

"www.ireps.gov.in" या संकेतस्थळावर

पलब्ध आहेत. तसेच. निविदांचे संपर्ण तपशील

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (कार्य) कार्योलय, मुंबई

सीएसएमटी येथील 'सचना फलक' (Notice

www.ireps.gov.in या संकेतस्थळावर



अल्प दरांत विक्री

अधिनियमांतर्गत गरिबांना तांदूळ, गहू आणि भरड धान्य जण लाभार्थी ठरले होते, तर

मोफत रेशन योजनेचे ३१ मार्च २०२१ पर्यंत ७९, ३२,८० ३१ मार्च २०२४ पर्यंत ८०,४९,९४,००० जणांना लाभ

मोफत रेशनचे लाभार्थी

पंजाब. तामिळनाड्, त्रिपुरा आणि दमण, दीव नगर हवेलीमध्ये योजनेतील लाभार्थी कमी झाले आहेत.

१ लाख ६५ हजार

१ लाख ४८ हजार

देवस्थान धर्मादायसमोर मांडणार बाजू

सोनई (जि. अहिल्यानगर) :

ॲड. लक्ष्मण घावटे यांनी

कर्मचारी घोटाळ्याची स्वत:हन

दखल घेत धर्मादाय आयुक्त

कार्यालयातील अधीक्षकांनी

बजावल्या. विश्वस्तांना स्वत:

अथवा विधी सल्लागारामार्फत

देवस्थानमधील बोगस

कंत्राटदाराला ७१.०७ कोटी रुपयांच्या दिलेल्या सवलतीत आढळली अनियमितता लोकमत न्यूज नेटवर्क

शासकीय विम्याचे कवच : भरणे

होते. त्यात वाढ करून या वर्षांपासून दीड लाख करून दीड लाख विमा कवच देण्याच्या

गोविंदांना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा मागणीचा शासन विचार करणार का? असा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क

शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांना मुंबई : कोविड साथीच्या काळात लॉकडाऊन आयआरबीने महामारी, भूकंप, पूर, भूस्खलन, बोगस कर्मचारी घोटाळा दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल चक्रीवादळ, संप, न्यायालयीन आदेश इत्यादी प्रकरणात बाज मांडण्यासाठी कंत्राटदारांस दिलेल्या ७१.०७ कोटी रुपयांच्या कारणांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. यावर महसूल सवलतीत अनियमितता असल्याचे स्वतःच्या खर्चाने योग्य विमा कवच ठेवणे २५ जुलैला मुंबईत धर्मादाय भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या आवश्यक होते. मात्र आयआरबीने अशा आयुक्त कार्यालयात सुनावणी अहवालात (कॅग) म्हटले असून, याबद्दल कॅगने घटनांसाठी विमा उतरवला नव्हता. २३ मार्च राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे विधी सल्लगार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लिमिटेड (एमपीईएल) आणण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यानंतर टोल ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वसुली थांबली. आयआरबीने एमपीईएलला टोल मालकीची सरकारी कंपनी असून कंपनीने २८ वसुलीतील तोटा भरून काढण्याची विनंती केली. फेब्रुवारी २०२० रोजी आयआरबी या मात्र करारातील तरतूर्दींचा हवाला देत ही मागणी कंपनीसोबत टोल वसूली आणि रस्त्याच्या फेटाळली देखरेखीसाठी १ मार्च २०२० ते ३० एप्रिल २०३० या कालावधीसाठी ८,२६२ कोटी रुपयांचा करार २० एप्रिल २०२० रोजी झालेल्या बैठकीत २५ केला. आयआरबीने एमपीईएलला १ मार्च २०२० विवसांच्या टोल वसुलीतील तोट्याच्या आधारित रोजी ६,५०० कोटी रुपये अदा करायचे होते; भरपाई मान्य केली. त्यानुसार ७१.०७ कोटी उशीर झाल्यास वार्षिक ९.५% व्याज आकारले रुपये इतकी भरपाई १८ जून २०२० रोजी पहिल्या जाणार होते. उर्वरित १,७६२ कोटी रुपये पुढील हप्त्यातून कपात करून दिली गेली. यंदा दीड लाख गोविंदांना मिळणार

मुंबई : राज्य सरकारने दहीहंडी सणाला साहसी

खेळाचा दर्जा दिल्यामूळे अनेक गोविंदांचा

सहभाग वाढला आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने

संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची दरेकर यांनी केला.

तीन वर्षांत भरायचे होते. आयआरबीबरोबर झालेल्या करारानुसार भरपाई देण्याचा निर्णय

कराराच्या विरोधात

कॅगने अहवालात म्हटले आहे की, हा भरपाईचा निर्णय कराराच्या विरोधात होता. आयआरबीने स्वतः हा तोटा सोसायला हवा होता, यानंतर झालेल्या वादानंतर १३ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या ध्यस्थी अहवालात आयआरबीने ७१.०६ कोटी रुपये एमपीईएलला परत करण्याची शिफारस केली. सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये सांगितले की ही वसुली सुरू झाली आहे. तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये सरकारने कळवले की एमएसआरडीसीला तीन महिन्यात कंत्राटदाराकडून ७१.०६ कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.

'आरे'च्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई

मुंबई: गोरेगाव (पूर्व) भागात आरे दुग्ध वसाहत जागेवर ३० शासकीय तबेले, वसाहती आहेत. या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना मुंबई महापालिका, पोलिस यांना देण्यात आल्या आहेत. या जागेवर अतिक्रमण होऊ देणार नाही, असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या

लोकमत न्यूज नेटवर्क

होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी पोलिसांना गस्त वाढविण्यात आली असून सुरक्षा रक्षक वाढविण्यात आले आहे. या वसाहतीच्या प्रश्नासंदर्भात संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजनही करण्यात येईल. त्या जमिनीवरील अतिक्रमणावर यापूर्वीदेखील कारवाई करण्यात आलेली आहे.

उच्च न्यायालयाकडून 'त्या' विद्यार्थ्याचे निलंबन रद्द त्याने फेब्रुवारीमध्ये शैक्षणिक विभागात प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया ही

महाराष्ट्रात ७ कोटी लाभार्थी

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातसह ११

गज्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या वेगाने वाढली.

वाढला नाही. चार राज्यांमध्ये लाभार्थी कमी झाले

आहेत. महाराष्ट्रात २०२१ मध्ये ७ कोटी १७ हजार

लाभार्थी होते आणि २०२४ मध्येसुद्धा एवढेच होते

महाराष्ट्रासह २१ राज्यांमध्ये चार वर्षांत एकही लाभार्थी

आत्महत्येचा प्रयत्न; दोन महिलांचा मृत्यू

पाटील (४५), काजल समीर पाटील कवठेमहांकाळ (जि. सांगली) : (३०) अशी मृत महिलांची नावे नांगोळे येथील एकाच कुटुंबातील ४ आहेत, तर समीर अल्लाउद्दीन जणांनी शुक्रवारी विषारी औषध पाटील (३५) आणि अल्लाउद्दीन प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न मकबुल पाटील (५५) यांना केला. यात दोन महिलांचा मृत्यू मिरजेच्या शासकीय रुग्णालयात

> टाटा सन्सकडून मदतीचा हात ण्यासाठी फलाटांचे विस्तारीकरण. **अंदाजित मुल्य** रु . ८८८.१८ लाख **र्डएमडी** रु .५९४१०० स**माप**न लोकमत न्यूज नेटवर्क व्यवस्था करणे. **अंदाजित मुल्य** रु.२६५.८० लाख र्डएमडी रु.२८२९०० **समापन अवधी** - ६ महिने. **४.** वायएन अंतर्गत अतिक्रमण रोखण्यासाठी केवायएन-एलएनएल येथे पादचारी किंवा गरांना करणे. अंदाजित मृत्य रु. २८३३.४९ लाख **ईएमडी** वेल्फेअर ट्रस्टची स्थापना केली आहे.

> > सरकारी कर्मचाऱ्यांना साहाय्य करण्यात येणार आहे.

कॉलेज होस्टेलच्या पुनर्बांधणीचा समावेश आहे.

पाच सदस्यीय विश्वस्त मंडळ तयार एआय-१७१ मेमोरियल ॲण्ड वेल्फेअर ट्रस्टचे व्यवस्थापन पाच सदस्यीय विश्वस्त मंडळ करणार आहे. यात सुरुवातीला टाटाचे माजी अधिकारी एस. पद्मनाभन आणि टाट सन्सचे जनरल कौन्सिल (मुख्य कायदेशीर अधिकारी) सिद्धार्थ शर्मा या दोघा विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच लवकरच इतर विश्वस्तांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. संबंधित करविषयक यंत्रणांकडून नोंदणी व इतर औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ट्रस्टचे काम औपचारिकपणे सुरू होणार आहे.

नागपूर-दिल्ली विमान

महामंडळ मर्यादित

ाराष्ट पर्यटन विकास महामंडळाच्या संपर्ण महाराष्ट्रात **''महामंडळाच्या पर्यटक** निवासामध्ये (MTDC Resorts) पर्यटकांसाठी पर्यटक वाहतक (Tourist www.mtdc.co या संकेतस्थळावर दिनांक १९/०७/२०२५ रोजी सायं ०५.००

[DGIPR-2025-26/ 索.5/C-1739]

व्यवस्थापकीय संचालव म.प.वि.म., मुंबई.

🗷 🖬 बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन : L99999MH1961PLC012185 नोंदणीकृत कार्यालय : - बी-६६, वाळुज एमआयडीसी, वाळुज औद्योगिक परिसर,

छत्रपती संभाजीनगर - ४३११३६, महाराष्ट्र, भारत दूरध्वनी क्र. +९१ २२ ६६६६ ३८०० फॅक्स: + ९१ २२ ६६६६ ३८९८/९९ संकेतस्थळ: www.bkt-tires.com E-mail: shares@bkt-tires.com

(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ मधील नियमन ४२ नुसार वालीलप्रमाणे सूचित करण्यात येते: कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी इक्विटी शेअर्सवरील प्रथा अंतरिम लाभांश (जर तो कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, जी शनिवार, दिनांक २६ जलै २०२५ रोजी होणार आहे, घोषित करण्यात आला तर) मिळविण्याच्या पात्रतेसाठी गुरुवार, दिनांक ३१ जलै २०२५ हा रेकॉर्ड दिनांक म्हणून निश्चित केला आहे. सदर प्रथम अंतरिम लाभांश, कंपनी अधिनियम, २०१३ मधील लागू असलेल्या तरतुँदीनुसार, ज्या समभागधारकांची नावे रेकॉर्ड दिनांकाच्या दिवशी कंपनीच्या नोंदीत असतील, त्यांच्याकडे जाहीर केल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत जमा/पाठविण्यात येईल. ही सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर <u>www.bkt-tires.com</u> तसेच संबंधित स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर पाहता येईल. बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड करित

होईल. अधिक माहितीसाठी, www.konkanrailway.com ला भेट द्याः

2nd call Tender Notice

(Tech. bid): 28.07.2025 at 10:30 Hrs. (If possible) Contact perso details please visit to https://srmetender.mahatransco.in.

एच.टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, मुंबई - ४०००२०, दुरध्वनी :- ०२२-४१५८०९२२.

Cars) सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी Tourist Transport Operators Empanelment नियुक्त करण्याकरिता दरपत्रके मागविण्यात **येत आहे''** याबाबत संपूर्ण माहिती, पर्यटक निवासांची यादी, कागदपत्रे, अटी व शर्ती | वा. पासून उपलब्ध आहे. सदर निविदा सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१/०७/२०२५ रोजी सायं. ०५.०० वा. पर्यंत सुरू आहे.

दिनांक : १८ जुलै, २०२५

कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम ९१ व त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांनुसार, तसेच SEBI

स्वाक्षरित/ विपुल शाह संचालक आणि कंपनी सचिव डीआयएन : ०५१९९५२६

सादर आहे एक्वागार्ड वॉटर प्युरिफायर्सची नवीन श्रेणी नॅनोपोअर



निवडा नवीन एक्वागाडे

*2 वर्ष किंवा 12,000 तीटर, ह्यापैकी जे आधी होईल, चाचणीच्या अटीअंतर्गत लागू -अधिक माहितीसाठी पहा eurekaforbes.com. "फिल्टरचं 1 वर्ष आयुष्य असलेल्या वॉटर प्युरिफायर्सच्या संदर्भात. Available at all leading retail outlets: Lohar Chawl: B C Appliances – 8169602616, Roopam Trading - 9833221287, Shubham Mart – 9967108580; Ghatkopar East: Mayur Electronics – 9820812222. Vileparle- Zee Novelty – 8268401625; Santacruz – Rupam Novelty-9821294707 Andheri East: Muttulaxmi Distributor -9029166691; Andheri West: Milan Enterprises-9356318195; Kandivali: S Chetan Sales & Service - 9967404861, Borivali: Oswal Home Appliances – 9820695341; Mira Road: Laxmi Plaza - 932112759; Thane: Shreeji Enterprises - 8976433592; Kalwa: Kirti Radio – 7045461007; Dombivali: Prabhat Home Appliances – 9902102139; Kalyan: Prabhat Kitchen – 9220580000, 9920630001 Ambernath: Vijaya Traders -93232222837; Vashi: Friends Electronics – 9699999590; Panvel: Pooja Home Appliances – 9987232062, Akshar Digital: 7303713800 Alibag: Ever Green Electronics – 8007274472; Mangaon: Kamal Electronic Furniture – 8888373031; Khalapur: Kanchan Electronics – 9403315097; Roha: Yash Electronics – 9425693422; For Trade enquiries: 9987952339/9930699936/ 9820957365. For Product Experience & Assistance, Contact: KHARGHAR: T. S. ENTERPRISES – 9167628610; THANE: SAMARTH WATER PURIFIER SALES AND SERVICES – 7718945203; DOMBIVALI FAST: SHIJBHAM FINTERPRISES – 9699791601 DOMBIVALI EAST: SHUBHAM ENTERPRISES - 9699791601

खर्च प्रति लीटर (रुपयांमध्ये)

20

4.5

0.83

0.61

0.58



Showrooms at Mumbai: In Orbit Vashi - 7500885858, 7500226262, Nexus Seawoods - 9321821436022, 62715095, Lokhandwala Andheri - 022-619966660. Panvel - 9109024791, 9109036791, Andheri SV Road - 8291250425, 7208975019, Chembur - 022-25233355, 9987595466, Phoenix Marketcity, Kurla - 2268086886, 022-49789127, Ghatkopar - East MG Road - 86579833500, Santacruz - 022-69189000, Vasai - 0250-2384775, Bandra Turner Road - 022-67841200, Matunga - 8591352757, 9321430594, Mira Road - 9892420255, Boisar - 9226508822, Inorbit Mall, Malad - 98924317600, R-City Mall Ghatkopar - 022-664247310. Borivali - 022-289966880. Goregaon. Oberoi Mall - 022-40843456. Powai - 022-69744500. Virar - 7777066629. 7777066620. Phoenix Palladium Lower Parel - 022-67477608, 67477609, Kalvan - 0251-2305353, 2306363, Mulund West - 022-25914400, 25914411, Thane Godbunder - 022-35113342, 35113343, Dombivli - 0251-67670000, Ambarnath - 9867557910 0251-2991888 / 2991777, Churchgate - 022-22821621, 22838801, Thane Gokhle Road - 7738059597, Vashi LFS Sec-17 - 7208601422, Thane Viva City Mall - 9321437808

To locate your nearest store and know more 🔘 on 8147349242. Buyonline at tanishq.co.in 🗂 or Download our App 🗍 📡 🗯 *Conditions apply.

SPARKLE DOESN'T STOP HERE SCAN TO EXPLORE MORE

ANISHO

या तत्त्वावर विक्री करणे

कार्यकारी अभियंता / प्रनिसं/ मुंबई मंडळ, गृहनिर्माण भवन, दुसरा मजला, खोली क्रमांक 318, वांद्रे, पूर्व. मुंबई - 400051 येथील मुख्य प्रशासकीय इमारती मधील व समाजमंदिर हॉल बांद्रा, पर्व, येथील जने लोखंडी कपाटे 'जेथे आहे जसे आहे' या तत्त्वावर विक्रीसाठी मोहोरबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

कोऱ्या निविदेची | एका कपाटाची | कोऱ्या निविदा परतावा रु.)

(GST सह) | (रुपये GST वगळून) म्हाडाच्या मख्य प्रशासकीय दि.२१.०७.२०२५ दि.२२.०७.२०२५ रु.५९०/-रः ११००/-इमारतीमधून व समाजमंदिर १०,०००/-६ महिने | हॉल बांद्रा पूर्व येथून जुने दि.२५.०७.२०२५ दि.२८.०७.२०२५ कपाटे 'जेथे आहे जसे आहे' सकाळी १०.०० ते | सकाळी १०.०० ते

सही/- **(रवि पवार)**

अतिरिक्त आयक्त-१ तथा नियंत्रण अधिकार्र

घनकचरा व्यवस्थापन विभाग

टीप :- दरपत्रक सादर करण्याच्या सर्वसाधारण अटी MHADA website https://mhada.gov.in या संकेतस्थळावर व कार्यकारी अभियंता / प्रिनिसं/ मुंबई मंडळ यांच्या नोटीस बोर्डावर पहावयास मिळतील. अधिक माहितीसाठी वरील कार्यालयास कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. CPRO/A/ 595

न्यनतम विकी

किमंत रु

म्हाडा-गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था Follow us:mhadaofficial

78006

कार्यकारी अभियंता प्रनिसं/ मुंबई मंडळ

दु.१.०० वाजेपर्यंत दु.३.०० वाजेपर्यंत

(म्हाडाचा घटक)

विक्रीची तारीख

व वेळ

जुने लोखंडी कपाटे विक्रीची दरपत्रक सूचना

(एकूण ३५ किलो) क्रमश: तीन, दोन आणि एक रूपये दिल्याच्या आरोपावरून निलंबित केलेल्या त्यानंतर आयआयटी मुंबईने २८ एप्रिलला लेखी स्वरूपात लिहन देण्यास तयार आहे.

आयआयटी मुंबईतील पीएच.डी.च्या त्याला निलंबित केले. याविरोधात सावंत याने

विद्यार्थ्याच्या निलंबनाचा कालावधी हा आयआयटी मुंबईने २८ एप्रिलला केलेले दिलेली प्रतिक्रिया व्यक्तिगत स्वरूपाची कंलिकत ठरणार नाही तसेच त्याच्या निलंबन रद्द करावे. एप्रिलपासून त्याचे सर्व होती, असे सांगूनही संस्थेच्या तथ्य शोध शैक्षणिक नोंदीत निलंबनाचा उल्लेख केला शैक्षणिक हक्क पुनर्स्थापित करावेत, अशी समितीने याकडे दुर्लक्ष करून निलंबन केले, जाणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. मागणी होती. यावर न्या. मकरंद कर्णिक असे याचिकेत म्हटले आहे. सावंत याने लेखी

आयआयटी मुंबईतील मानव्यविद्या आणि न्या. नितीन बोरकर यांच्या हमी देण्याची तयारी दर्शविल्यानंतर शाखेतील पीएच.डी.चा विद्यार्थी आणि खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने २८ एप्रिलचा सावंत याच्या आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल या सुनावणीदरम्यान सावंत याच्या वतीने ज्येष्ठ निलंबनाचा आदेश रद्द केला. हा आदेश २५ विद्यार्थी संघटनेचा अक्षय सावंत सदस्य आहे. देसाई यांनी युक्तिवाद केला की, जुलैपासून रद्द राहील, असे स्पष्ट केले. एआय-१७१ विमान

अपघातग्रस्तांसाठी

मुंबई : एअर इंडियाच्या एआय-१७१ विमानाच्या अहमदाबादमधील दुर्दैवी अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी टाटा सन्सने एआय-१७१ मेमोरियल ॲण्ड

> एआय-१७१ मेमोरियल ॲण्ड वेल्फेअर टस्टच्या यमातून अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना, जखमींना आणि या अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या विपरीत परिणाम झालेल्या नागरिकांना त्वरित व सातत्याने मदत करण्यात येणार आहे, तसेच अपघातावेळी सर्वप्रथम मदत करण्यासाठी धाव घेणाऱ्या, वैद्यकीय व आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच

टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यांनी एकत्रितरीत्या या ट्रस्टला एकूण ५०० कोटी रुपयांची (प्रत्येकी २५० कोटी) मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान, गंभीर जखमींवर वैद्यकीय उपचार आणि अपघातात नुकसान झालेल्या अहमदाबाद येथील बी. जे. मेडिकल

Board) वरही उपलब्ध आहेत. डीआरएम(डब्ल्यू) बीबी 274 यात्रा करना दंडनीय अपराध है मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

मोद्ररबंद निविदा | काम | जने लोखंडी

कालावधी

कपाटाची

संख्या

(अंदाजे)

स्वीकृतीची तारीख | करावयाचा |

व वेळ

एक तास विलंबनाने लोकमत न्यूज नेटवर्क

> नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने पुन्हा एकदा आपल्या वेळापत्रकापेक्षा उंशिराने उड्डाण केले. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी सायंकाळी दिल्लीसाठी असलेली एअर इंडिया फ्लाइट एआय-४६६ हे ६:१५ वाजता उड्डाण करण्याचे नियोजित होते. मात्र, प्रत्यक्षात ते विमान सायंकाळी ७:३६ वाजता रवाना झाले. म्हणजेच तब्बल एक तास २० मिनिटांचा उशीर झाला. परिणामी, हे फ्लाइट दिल्लीला

ही नागपूर-दिल्ली एअर इंडिया सेवा सतत उशिरानेच उड्डाण करत आहे आणि अर्धा ते एक तास उशीर ही जणू या फ्लाइटची नित्याचीच बाब बनली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून

रात्री ९:१५ वाजता पोहोचले.

म्हणणे सादर करण्याचे नोटिसीद्वारे कळविले होते. ॲड. घावटे यांनी शुक्रवारी धर्मादाय आयुक्त कार्यालयात हजर राहून बाजू मांडण्यासाठी मुदत वाढवून मागितली.

साजऱ्या होणाऱ्या रमजान सणाबाबत आयआयटी मुंबईचा अधिकृत प्रतिनिधी मुंबई : प्रसारमाध्यमाला प्रतिक्रिया प्रसारमाध्यमात प्रतिक्रिया दिली होती. म्हणून नव्हे, तर व्यक्तिगत होती, अशी हमी विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला 👚 ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांच्यामार्फत 📉 निराधार असल्याचे पत्र संस्थेच्या तथ्य शोध आहे. निलंबनाचा निर्णय रद्व करतानाच उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामध्ये समितीकडील सनावणीत दिले होते. तसेच

> विधानसभेत तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सळ्वालाख गोविंदांना विमा कवच दिले होते. सभागृहात यासंदर्भात मागणी केली होती. सांगितले. तर क्रीडामंत्री भरणे यांनी पत्रकारांशी महाराष्ट्रातील गोविंदांचे प्रलंबित प्रश्न बोलताना राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यासाठी न्यायालयीन लढाई लढली. त्यामुळे हा सण अंदाजे १ कोटी २५ लाख इतका निधी राज्य क्रीडा उत्साहात साजरा केला जात आहे. दहिकाला विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल, उत्सवात अनेक गोविंदा पडून जखमी होतात. असे सांगून मनोरे रचताना तरुणांनी काळजी श्रीकृष्ण पडेलकर समितीने सर्वंकष अभ्यास घेण्याचे आवाहन केले.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नाविन्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित मालवाहतूक सेवा प्रद करण्याच्या सततच्या वचनबद्धतेनुसार, कोलाड (महाराष्ट्र) आणि वेरणा (गोवा) दरम्यान गाड्यांच्या वाहतुकीसाठी रो-रो सेवा सुरू करण्याची योजना आहे. प्रत्येक गाडीसाठी शुल्व **रु.7,875/- (जीएसटीसह)** आहे. ही सेवा 23.08.2025 रोजी कोलाड येईल आणि 24.08.202 रोजी वेरणा येथून सुरू होईल आणि 11.09.2025 पर्यंत प्रत्येक दिवसाआड चालवण्यात येईल. एक गाडीसाठी जास्तीत जास्त तीन व्यक्ती संलग्न ३ एसी कोच किंवा एसएलआर कोचमध्ये निश्चित भाड्याने प्रवास करू शकतात. बुकिंग 21.07.2025 रोजी सुरू होईल आणि 13.08.2025 रोजी बंद

Digitally signed online bids are invited for tender through E-tender process of MSETCL in two-bid system from bidders who are registered Contractors of MSETCL, RFX No: 7000036978 Particulars: 2nd call for Providing Skilled, Semi-skilled & unskilled nanpower under 400 KV RS Division. Padghe for F.Y. 2025-26 Estimated cost: 11245169/-, E.M.D Rs. 112451.69, Tender cost Rs. 5000.00+ GST, Sale period: 17.07.2025 to 28.07.2025, Last Date of Submission: 28.07.2025 up to 10.00Hrs, Date of opening Executive Engineer, 400KV RS(O&M) Division, Padghe for further

महाराष्ट्र पर्यटन विकास

Executive Engineer, 400kV RS(O&M) Division, Padghe

गेंदणीकत कार्यालय : - मफतलाल हाऊस. १ ला मजला

दरपत्रक सूचना

EOI No. - MTDC/RO/Travel Desk /2025

railable online on: eurekaforbes.com | amazon | Flipkort 👺 Also available at all leading Large Format chains: 🔤 | 🛶 | 🚧 🚃 | 🚧 | 💯 🚮 | 📴 📖 | 🚅 | 🕬 | 💆 | 🚾 | 💆 |

दर वर्षी फिल्टर्स बदलण्याच्या खर्चाला आता गुडबाय म्हणा!

मायक्रोप्लास्टिक्स, लेड, मर्क्युरी आणि बॅक्टेरिया व व्हायरस

ह्यांचा समावेश असलेले मायक्रोब्स ह्यासारख्या प्रदूषणकारी

टेक्नॉलॉजी फिल्टर्स सह - जी देते पेस्टिसाइड्स

आता एक्वागार्ड पाणी उकळलेल्या पाण्यापेक्षा

घटकांपासून पूर्ण 2 वर्षांसाठी संरक्षण.

कमी खर्चिक आहे!

पॅकेज केलेले पाणी

उकळलेलं पाणी

पिण्याच्या पाण्याचा स्रोत

20 लीटर पाण्याचे कॅन

अन्य वॉटर प्युरिफायर्स#

एक्वागार्ड २ वर्षाच्या फिल्टर लाइफ सह*